

कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा

श्री विद्यावाचस्पति पं. वर्धमान पा. शास्त्री विद्यालंकार

कर्नाटक प्रांतातील प्राचीन विद्वानांनी जैन संस्कृती व साहित्य यांच्या रक्षणार्थ सतत योगदान व प्रयत्न केले आहेत. आजही पुरातत्त्व, साहित्य, स्थापत्य आदि प्रांतामध्ये जैन लोक विपुल प्रमाणामध्ये आहेत. यांच्या दर्शनाने समस्त जग आश्चर्यकित होते.

भगवान् बाहुबलीची विशालकाय मृती, बेलूर येथील कलामय सोमनाथ मंदिर, हळेबीड येथील दर्शनीय शांतिनाथ देवालय, मूळबिंद्री येथील नवरत्न निर्मित प्रतिमा आणि त्रिभुवनतिलक चूडामणी वसादि आदि आजही या प्रांताची प्रेक्षणीय स्थळेच नव्हे तर या प्रांताचे वैशिष्ट्य व्यक्त करतात. जैन साहित्याचा प्रसार आणि संरक्षण करण्याचे श्रेय बहुंशाने या प्रांताला दिले पाहिजे. कारण, षट्खंडागम सद्शा सिद्धांत ग्रंथाची सुरक्षा, केवळ या प्रांतातील श्रद्धावान् बांधवांच्या कृपेने होऊ शकली. हा एक स्वतंत्र विषय आहे. या लेखाचा विषय फक्त कर्नाटक जैन साहित्याच्या परंपरेचा परामर्श घेणे हा आहे.

कर्नाटक जैन साहित्याची परंपरा

कर्नाटक साहित्य परंपरेचा संबंध फार प्राचीन कालाशी जोडता येईल. भगवान् आदिग्रम्भूची कन्या ब्राह्मीने कन्नड लिपीची निर्मिती केली, हे कथन प्राचीन परंपरेपासून येत आहे. परंतु आज ऐतिहासिक दृष्टीने या साहित्याची परंपरा किती प्राचीन आहे याचा विचार करावयाचा आहे. अनेक ग्रंथांच्या अवलोकनाने हे ज्ञात झाले आहे की प्राचीन आचार्ययुगात कर्नाटक ग्रंथकर्त्त्यांचे अस्तित्व होते आणि कर्नाटक साहित्यनिर्मितीचे सर्वप्रथम श्रेय जैन ग्रंथकर्त्त्यांनाच मिळालेले आहे. या विषयात आजच्या साहित्य जगामध्ये कोणताही मतभेद नाही. केवळ प्राचीनतेबदलच नव्हे, तर विषयप्रतिपादन, सरस शैली आदि विषयीही आज कर्नाटक जैन साहित्यालाच प्रथम स्थान द्यावे लागेल, म्हणून आज अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात जैन साहित्यग्रंथच नियुक्त आहेत आणि जैनेतर विद्वानांनी या जैन साहित्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. या दृष्टीने कर्नाटक जैन साहित्यपरंपरा फार प्राचीन आणि महत्त्वाची आहे हे निर्विवाद सिद्ध होते.

प्राचीन काळात या साहित्यसेवी कर्वींना राजाश्रय मिळाला होता. गंग, पश्चिम, राष्ट्रकूट, होयसल, आदि राजवंशांच्या कारकिर्दीत या कर्वींना विशेष प्रोत्साहन मिळाले. या कर्वींद्वारा या राजेलोकांना राज्यशक्त निर्वंधपणे चालविष्यासाठी वळ मिळाले होते, हे विविध प्रसंगांतील घटनांनी सिद्ध झाले आहे.

राष्ट्रकूट शासक नृपतुंग नवव्या शतकात होवून गेला. त्याने कविराज मार्गाची रचना केली. कविराज मार्ग हा कर्नाटक साहित्याच्या दर्शनाकरिता दर्पणप्रमाणे आहे. या ग्रंथाच्या अध्ययनाने असे अनुमान करता येईल की नृपतुंगाच्या पूर्वीही कर्नाटक साहित्याची रचना झाली आहे. त्याच्या पूर्वी जुनी कन्नड म्हणजे जिला हळे कन्नड म्हणतात, तीतून ग्रंथांची रचना होत असे. कविराज मार्गामध्ये नृपतुंगाने काही हळे कन्नड काव्यप्रकारांचा उल्लेख केला आहे. त्याशिवाय ग्रंथकाराने काही प्राचीन कवींचाही निर्देश केला आहे.

श्रीविजय, कविपरमेश्वर, पंडितचंद्र आदि कवींचे ग्रंथकत्याने स्मरण केले आहे. महाकवि पंपनेही समंतभद्र, कवि परमेष्ठी, पूज्यपाद आदींचे स्मरण केले आहे.

समंतभद्र आणि पूज्यपाद यांचा काळ फार प्राचीन आहे. या आचार्यांची जन्मभूमि आणि कर्मभूमि कर्नाटकच आहे. म्हणून अनुमान करू शकतो की या आचार्यांनीही कर्नाटक भाषेत काही रचना केल्या असतील. परंतु सध्या काही उपलब्ध नाही. पूज्यपादांच्या अनेक ग्रंथांची कर्नाटक टीका उपलब्ध आहे. समंतभद्र यांच्या ग्रंथावरील जुन्या कन्नडमधील टीका मिळाली आहे. म्हणून त्या काळातही कर्नाटक साहित्याची सृष्टी होती या अनुमानाला फार प्रवळ जागा आहे.

नृपतुंगाने उल्लेखिलेल्या श्रीविजयनेही काही कर्नाटक ग्रंथांची रचना केली असावी. काही उत्तरेकडील ग्रंथांतही काही ठिकाणी यांचा उल्लेख मिळतो.

या श्रीविजयावरोवरच कवीश्वर किंवा कवि परमेष्ठीचा उल्लेख येतो. तेही एक प्राचीनतम कवि आहेत असे निस्संशय प्रतिपादन करता येईल. या कवीची रचना महापुराणकार भगवज्जिनसेन आणि गुणभद्रांच्याही आधी अस्तित्वात असावी असे सांगता येईल. कारण भगवज्जिनसेनांनीही आपल्या आदिपुराणामध्ये यांचा आदराने उल्लेख केला आहे.

सः पूज्यः कविभिर्लोके कवीनां परमेश्वरः ।

वागर्थसंग्रहं कृत्स्नं पुराणं यः समग्रहीत् ॥

आदिपुराण पर्व, १, श्लोक ६०

याचप्रमाणे उत्तरपुराणामध्येही आचार्य गुणभद्र यांनी वरील कवि परमेश्वरांचा उल्लेख केला आहे. या उल्लेखामुळे हा निष्कर्ष काढता येईल की जिनसेन आणि गुणभद्रांच्या आधीच त्रिषष्ठि शलाका पुरुषांचे चरित्र कवि परमेष्ठीकडून रचले गेले होते. आणि तो ग्रंथ कर्नाटक भाषेतील होता. कदाचित् तो ग्रंथ संक्षिप्त असेल, परंतु भगवज्जिनसेनादिकांनी त्याचा विस्तार केला असावा.

या सर्वांचा उल्लेख करण्याचा आमचा मुख्य हेतु हा की कर्नाटक जैन साहित्याची परंपरा फार प्राचीन आहे. जिनसेन गुणभद्रांच्या युगाच्या आधी कितीतरी शतकापूर्वीपासून कर्नाटक ग्रंथांची रचना होत आली आहे. यासंवंधीचे उल्लेख उत्तर काळातील ग्रंथांत आढळतात. त्यापूर्वीचे अनेक शिलालेखही उपलब्ध

होतात. इकडच्या तिकडच्या या प्राचीन ग्रंथांचे नामोलेख मिळतात. दुर्देव हे की ते ग्रंथ मात्र आज उपलब्ध होत नाहीत. काळाच्या उदरात गडप झाले आहेत. यासंवधी आम्ही फक्त दिग्दर्शनच केले आहे. विशेष विस्तार केल्यास स्वतंत्र ग्रंथच तयार होईल.

जैन कवीनी कर्नाटक भाषेत गद्यकाव्य आणि पद्यकाव्यांची रचना केली आहे. आदिकवि पंप याने चंपूकाव्यानेच आपल्या साहित्यकलेचा श्रीगणेश केला आहे. चंपूकाव्यामध्ये गद्य आणि पद्यांचे मिश्रण असते, वाचकांना वाचतांना कंठाव्या येत नाही. विभिन्न प्रतिपादन, विभिन्न रसास्वादन, आदि या चंपूकाव्यामध्ये अनुभवात येत असल्यामुळे साहित्यभोग्यांना विशेष आनंदच येत असतो.

पंप महाकवि

महाकवीने क्रि. शक ९४१ मध्ये आदिपुराण आणि पंप-भारताची रचना केली आहे. सदर रचना चंपू काव्यामध्ये आहे. चंपू काव्याचा पंपकविच आद्यजनक होता असे सांगता येईल. पंपाच्या या चंपू काव्याला कर्नाटक साहित्यात विशेष महत्वाचे स्थान आहे.

पंप मूळचा वैदिक ब्राह्मण, अर्थात् त्याचे पूर्वज वैदिक होते. परंतु त्याचे वडील अभिराम हे जैनधर्माच्या महत्तेने प्रभावित होऊन जैन बनले. म्हणून पंपाच्या जीवनावर जैनधर्माचे संस्कार बिंबले हे साहजिकच आहे.

सर्वग्रथम महाकवीने आदिपुराणाची रचना केली आहे. आदिपुराणाची रचना मुख्यतः भगवज्जिनसेन आचार्यविरचित आदिपुराणाची कथावस्तु समोर ठेवून कवीने केली आहे. तथापि त्याची शैली स्वतंत्र आहे. मूळ संस्कृत महापुराणामध्ये आचार्यांनी केवळ कथासाहित्याची निर्मिती केली नाही, तर वेळ्यसंगी धर्मबोध, आचार व तत्त्वप्रतिपादनाचीही दृष्टि ठेवली आहे. त्याप्रमाणे पंप महाकवीने आपल्या ग्रंथात साहित्य आणि धर्मबोध, या उद्देशांना साधले आहे. आदिपुराणामध्ये भगवान् आदिप्रभूचे चरित्र मोठ्या सरस शैलीने चिकित केले आहे. भोग आणि योगाची सुंदर तुलना करीत कवीने ग्रंथात सर्वत्र भोगविरक्तीचा उपदेश दिला आहे.

पंपाची दुसरी रचना पंपभारत आहे. याचा विषय भारत महाकाव्य आहे. तत्कालीन राजा प्रभु अरिकेसरीला अर्जुन मानून त्याची ठिकठिकाणी प्रशंसना केली आहे. अर्जुनावरोबर आपल्या राजाची तुलना करण्याच्या तंद्रीत असता कोठे कोठे कथावस्तूमध्ये किंचित् फरकही कवीला करावा लागला आहे. तरीही काव्याची महत्ता काही कमी झालेली नाही. या काव्यामध्ये कवीचे काव्यनैपुण्य उठून दिसते. हा कवि कर्नाटकातील आद्य साहित्यकार म्हणून संबोधला जातो. जैन जैनेतर सर्व साहित्यक्षेत्रामध्ये पंपाच्या साहित्याला फार उच्चस्तरीय आदराचे स्थान आहे. म्हणूनच प्रायः नंतरच्या ग्रंथकारांनी पंपाचे स्मरण आदराने केले आहे. त्यानंतरच्या कवि नागचंद्रांनी रामायणाची रचना करून स्वतःचा अभिनव पंप म्हणून उल्लेख केला आहे. यावरूनही पंपाचे ज्येष्ठ व्यक्तित्व कळून येण्यासारखे आहे.

કવિ પોન્ન

મહાકવિ પંપાનંતર પોન્ન નાવાચા કવી જ્ઞાલા. ઇતિહાસજ્ઞ વિદ્વાનાંચ્યા મતે યાચા કાલ ઇ. સ. ૧૫૦ માનલા જાતો. યાનેહી પંપાપ્રમાળે દોન ધાર્મિક આણે એક લૌકિક અશા ગ્રંથાંચી રચના કેલી આહે. યા કવીચ્યા રચનેમથ્યે મુખ્યત: શાંતિનાથ પુરાણાચા ઉલ્લેખ કરતા યેર્લ. યાત પંચમચક્રવર્તી ભગવાન् શાંતિનાથ તીર્થકરાંચે ચરિત્ર અત્યંત સરસ શૈલીને વર્ણિત આહે. યા કવીચા દુસરા લૌકિક ગ્રંથ ભુવનનૈક રામાભુદ્ય આહે. તો ઉપલબ્ધ નાહી. યાશિવાય જિનાક્ષરમાલા નામક સ્તોત્રગ્રંથાંચીહી યા કવીને રચના કેલી આહે. યાચેહી કર્ણાટક સાહિત્યક્ષેત્રાત ઉચ્ચતર સ્થાન આહે. યાસ કવિ-ચક્રવર્તી, ઉમયભાષા-કવિ-ચક્રવર્તી, આદિ પદવ્યા હોત્યા. નંતરચ્યા કવીની યાચે સમાદરરૂપ્વક સ્મરણ કેલે આહે.

કવિ રન્ન

પોન્નાનંતર મહાકવિ રન્નાચા નામોલ્લેખ કરણે ઉચ્ચિત આહે. તો ઇ. સ. ૧૯૩ મધ્યે જ્ઞાલા. હા જૈન વૈશ્ય હોતા. મુધોલ યેથે સામાન્ય કાસાર કુલાત ઉદ્યન્ન હોઊનહી સંસ્કૃત આણિ કનડ ભાષેમથ્યે ગંભીર પાંડિત્ય મિળવિલે હોતે. યા કવીને અનેક સુંદર ગ્રંથાંચી રચના કરુણ કર્ણાટક સાહિત્યાંચી કીર્તિ જગભર પસરવિલી હેતી. સાહિત્યજગાવર મહાન् ઉપકાર કેલે હોતે. યાચ્યા કાહી રચના ઉપલબ્ધ આહેત. અજિત-પુરાણ હે યાચે સુંદર કલારૂપણ સાહિત્ય આહે. યા ગ્રંથાંચી મહત્ત્વ જાળુન ત્યા વેલચ્યા રાણી અત્તિમબ્દે યાંની યા ગ્રંથાંચ્યા એક હજાર પ્રતી તાડપત્રાવર લિફ્ફુન ઘેઊન વિતરણ કેલ્યા આહેત. યાવરુણ તિચે સાહિત્યપ્રેમ આણિ રન્ન-સાહિત્યાંચી ઉચ્ચતા સહજ કલ્લુન યેર્લ. યાચે પરશુરામવરિત, ચક્રેશ્વર પુરાણ આદિ ગ્રંથ ઉપલબ્ધ નાહીત. હાહી કવી કર્ણાટક સાહિત્યાતીલ કવિશિરોમણી આહે. પેંપ, રન્ન આણિ પોન્ન હે કાવિરન્નત્રય મહણુન કર્ણાટક સાહિત્યક્ષેત્રાત પ્રસિદ્ધ આહેત. યાવરુણહી યાંચી મહત્ત્વ કલ્લુન યેર્લ.

કવિ ચામુંડરાય

યાચ વેલચા એક કવિ ચામુંડરાય હા ઇ. સ. ૧૯૧ તે ૧૯૪ પર્યત ગંગવાડીચે રાજા મારસિંહ રાચમલ્લચા સેનાપતિ હોતા. યાને ચામુંડરાય પુરાણાંચી રચના કેલી આહે. હા ચતુર્વિશતી તીર્થકરાંચે વર્ણન કરણારા ગદ્ય ગ્રંથ આહે. કદાચિત્ શુદ્ધ ગદ્ય ગ્રંથાંચી નિર્મિતી કરણ્યાંચી ગ્રંથ યા કવીનેચ પાડલી અસાચી. યાપ્રમાળે શિવકોટીનેહી વહૃારાધને નાવાચ્યા ગદ્ય ગ્રંથાંચી રચના કેલી આહે.

કાહી અન્ય કવિગણ

યાનંતર જવલ જવલ અકરાચ્યા શતકાત ધર્મસૂતાચા કર્તા કવિ નયસેન, લીલાવતી પ્રવંધાચા કર્તા નેમિચંદ્ર, કવિગર કાવ્ય નિર્માતા અંડગ્યા યાંચા ઉલ્લેખ કરતા યેર્લ. યા કવીની ધર્મોપદેશ દેણ્યાચ્યા નિર્મિત્તાને વિવિધ પ્રમેયે નિવ્બન્ન ગ્રંથ નિર્માણ કેલા આહે. કથાસાહિત્યાચ્યા રૂપાને અહિસાદિ ધર્માંચે પોત્રણ યા ગ્રંથમુલે હોતે. યાચ કાળ્યાત ઇતર અનેક કવિ હોવૂન ગેલે. ત્યાંની આપલ્યા જીવનાતીલ પુષ્પમય કાળ્યાલા ચતુર્વિશતી તીર્થકરાંચે ચરિત્રનિર્મિતીમથ્યે ઘાલવિલા. ત્યાંપૈકી કાહી કવીચા નામોલ્લેખ માત્ર યેથે આમ્હી

करतो. परिचय दिल्यास लेख वाढेल. त्यातील उल्लेखनीय कवि खालील प्रमाणे आहेत. नेमिनाथ पुराणाचा कर्ता कवि कर्णपार्य (११४०), चंद्रप्रभ पुराणाचा कर्ता अगलदेव (११८९), वर्धमान चरित्राचा कर्ता कवि आचणा (११९५), पुष्पदंत पुराणाचा निर्मिता कवि गुणवर्म (१२३५), शांतीश्वर पुराणाचा रचयिता कवि कमलभव (१२३५), नेमिनाथ पुराणाचा रचयिता कवि महाबल (१२५४), धर्मनाथ पुराणाचा कर्ता मधुर कवि (१३८५) यांचा खास उल्लेख करता येईल. या सर्वांच्या रचना महत्वपूर्ण आहेत.

कविचक्रवर्ती जन्म

इ. स. ११७० ते १२३५ पर्यंत जन्म महाकवी होवून गेला. त्यांनी आपल्या कृतीने कर्नाटक साहित्यामध्ये मोठी भर घातली आहे. जन्म महाकवी विरचित यशोधरचरित प्रसिद्ध आहे. त्यात काव्य-माधुर्याबोरोबर कवीने रचनाकौशल्य व्यक्त केले आहे.

या ग्रंथाचे प्रमेय यशस्तिलक चंपू महाकाव्य हे आहे. राजा यशोधराच्या रहस्यमय जीवनाचे चित्रण करून जीवदयाष्टमी कधेचा सूत्रपात या काव्याने केला आहे. संस्कृत साहित्यामध्ये सोमदेवाच्या यशस्तिलकाला जे स्थान आहे तेच स्थान कर्नाटक साहित्यामध्ये जन्माच्या यशोधरचरिताला आहे. हा कवि कविचक्रवर्ती उपाधीने विभूषित होता.

याच बेळी हस्तिमल्ल झाला. तो उभयभाषाचक्रवर्ती होता. त्याने गद्यमय आदिपुराणाची रचना केली होती. हा कवि १२९० मध्ये होवून गेला. या कवीचे काही संस्कृत ग्रंथही आहेत.

अभिनव पंप कवि नागचंद्र

बाराव्या शतकात नागचंद्र नावाचा विद्वान् कवि होवून गेला. त्याने रामायणाची रचना केली आहे. त्याची ही रचना फार सुंदर आहे. त्याने स्वतःला अभिनव पंप या नावाने संबोधित केले आहे. या कवीने विजयपुरात मलिनाथ भगवंताच्या जिनालयाची निर्मिती करविली आणि त्याच्या स्मरणार्थ मलिनाथ पुराणाची रचना केली असावी.

यानंतर १४ व्या शतकात भास्कर कवीने जीवंधरचरित काव्याची रचना भासिनी षट्पदी छंदामध्ये सुंदर शैलीने केली आहे. कवि बोम्मरस यांनी सनकुमार चरित्र आणि जीवंधर चरित्राची रचना केली याचाही उल्लेख करणे जरूर आहे.

तसेच १६ व्या शतकाच्या प्रारंभी मंगरस कवीने सम्यक्त्व-कौमुदी, जयनृप काव्य, नेमिजिनेश संगति, श्रीपाल चरित्र, प्रभंजन चरित्र आणि सूप शास्त्र आदि ग्रंथांची रचना केली आहे. याचप्रमाणे साळव कवीने भारत आणि कवि दोडुऱ्याने चंद्रप्रभ चरित्र याचे निर्माण याच काळ्यात केले आहे.

महाकवि रत्नाकर वर्णी

यानंतर महाकवि रत्नाकर वर्णी यांचा उल्लेख मोठ्या आदराने साहित्यजगात करावा लागेल. त्यांनी भरतेश वैभव नामक मोठ्या आध्यात्मिक सरस ग्रंथांची रचना केली आहे. यात सुमारे १०००० सांगत्य

श्लोक आहेत. कवीचे वर्णनचातुर्य, पदलालित्य, भोगयोगाचे प्रभावक वर्णन आदि उल्लेखनीय आहे. या प्रथाला कवीने भोगविजय, दिग्विजय, योगविजय, मोक्षविजय आणि अर्ककीर्तिविजयच्या नावाने विभक्त करून पंचकल्याणाचे रूप दिले आहे. याचा काळ इ. स. १५५७ चा आहे. या महाकाव्यात आदिप्रभूचा पुत्र भरतेश्वरास आपला कथानायक निवडून त्याच्या दिनचर्येचे वृत्त अव्यंत आर्कषक शैलीने वर्णिले आहे. हे महाकाव्य म्हणजे आध्यात्मिक सरस कथा आहे. या प्रथाचा समग्र हिंदी अनुवाद या लेखाच्या लेखकाने केला आहे आणि अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. या सरस काव्याचा मराठी, गुजराती अनुवादही झाला आहे. इंग्रजी अनुवादही होत आहे. भारत सरकारने या प्रथास भारतीय गौरव प्रथाच्या रूपाने स्वीकृत केला आहे. यावरून या प्रथाची महत्ता सहज कळून येईल.

या महाकवीने या वृहदग्रंथाशिवाय रल्नाकर शतक, अपराजित शतक आणि त्रिलोक शतक नामक शतकव्रय प्रथांची रचना करून आध्यात्मिक जगावर मोठा उपकार केला आहे. त्याचप्रमाणे सुमारे २००० चे ही वर आध्यात्मिक पदांची रचना या कवीने केली आहे.

सांगत्य युगातील अन्य कवि

यानंतर सांगत्य छंदामध्ये अनेक कवींनी ग्रंथरचना केली आहे. बाढुबली कवीने (१५६०) नागकुमार चरिते, पायण ब्रतीने (१६०६) सम्यक्व कौमुदी, पंचवात (१६१४) भुजबलि चरिते, चंद्रभ कवीने (१६४६) कारकल गोम्मटेश चरिते, धरणी पंडितने (१६५०) विज्जणराय चरिते, नेमि पंडिताने (१६५०) सुविचार चरित्र, चिदानंद कवीने (१६८०) मुनिवंशाभ्युदय काव्य, पद्मनाभ पंडिताने (१६८०) जिनदत्तराय चरिते, पायण कवीने (१७५०) रामचंद्र चरिते, अनंत कवीने (१७८०) श्रवण बेळगुळ गोम्मटेश चरिते, धरणी पंडिताने वरांगचरित्र, जिनभारत, चंद्रसागर वर्णीने (१८१०) रामायण या प्रथाची रचना केली आहे. याच सुमारास चारू पंडिताने भव्यजन चिंतामणि आणि देववंद्र कवीने राजाबली कथाकोष नामक ऐतिहासिक ग्रथांची रचना केली आहे.

पंप महाकवीच्या युगाला चंपूयुग म्हणता येईल तर रत्नाकर वर्णीच्या युगाला सांगत्य युग म्हणता येईल. हे दोघेही महाकवी निस्संदेह युगपुरुष आहेत.

विभिन्न विषयातील कर्नाटक साहित्य

नृपतुंगविरचित कविराजमार्ग हा लक्षण ग्रंथ आहे. यात कवींना राजमार्गच दाखविला आहे. त्याचप्रमाणे नागवर्माचे छंदोदधि नामक ग्रंथात छंदविषयक आणि दुसरे नागवर्माच्या भाषाभूषणामध्ये व्याकरण-विषयक प्रतिपादन आहे. काव्यावलोकन (काव्यालंकार), वस्तुकोष (कोष), भद्राकलंकाचे शब्दानुशासन (व्याकरण), केशीराजचे शब्दमणिदर्पण, साळव विरचित रसरत्नाकर, देवोत्तम रचित नानार्थ रत्नाकर (कोष), शृंगार कवीचे कर्नाटक संजीवन, (कोष) आदि ग्रंथ आपआपल्या विषयाचे समीक्षीन ज्ञान देणारे आहेत. यावरून कर्नाटक साहित्यकारांच्या विविध विभागाच्या सेवा व्यक्त होतात.

याचप्रमाणे वैद्यक, ज्योतिष आणि सामुद्रिकादि विषयांवरही कर्नाटकातील कवींनी ग्रंथसंचना केली आहे. यांतील अनेक ग्रंथ उपलब्ध नाहीत. काही उपलब्ध आहेत. कल्याणकारक वैद्यक (सोमनाथ), हस्त्यायुर्वेद (शिवमारदेव), बालग्रहचिकित्सा (देवेंद्रमुनि), मदनतिलक (चंद्रराज), स्मरतंत्र (जन्र) आदि ग्रंथही उल्लेखनीय आहेत. याशिवाय ध्यानसारसमुच्चय आदि योगविषयक ग्रंथांची रचनाही झाली आहे.

याचप्रमाणे ज्योतिषासंबंधी ग्रंथांमध्ये श्रीधराचार्य विरचित जातकतिलक (१०४९), चाउण्डरायाचे लोकोपकारक (सामुद्रिक), जगबंधुनंदनचे सूप शास्त्र, राजादित्याचे गणितशास्त्र, अर्हदास कवीचे शकुनशास्त्र आदि ग्रंथांचाही उल्लेख येथे नमूद करणे जरूर आहे. अनेक ग्रंथकारांची नावे येथे स्थलाभावी आम्ही व्यक्त करू शकलो नाही. एवढयावरूनच या भाषेतील ग्रंथसंपत्तीची कल्पना येईल.

उपसंहार

यावरून स्पष्ट होते की कर्नाटक प्रांतीय प्राचीन जैन कवींनी फार प्राचीन काळापासूनच साहित्य-परंपरेची जोपासना केली आहे आणि साहित्याच्या माध्यमाने जगाच्या विविध अंगांची सेवा केली आहे. पुष्कळसे साहित्य नष्टभ्रष्ट झाले, विकृत झाले. उरलेले साहित्यही अल्पप्रमाणात नाही. कोणत्याही समाजास अभिमान वाटावा, आणि साहित्यिक समाजाने आदराने स्मरण करावे या प्रमाणात आज कर्नाटक जैन साहित्य उपलब्ध आहे. ही परंपरा कर्नाटक जैन कवींनी निर्माण केली आहे. खरोखर जैन समाजासाठी ही अभिमानाची गोष्ट मानली जाईल. परंतु या पावन परंपरेचे रक्षण करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. ती पार पाडण्यास आपण समर्थ ठरलो तर भूषणावह आहे. नाही तर फक्त पूर्वजांचे नाव घेऊन जगणाऱ्या पुरुषार्थहीन संततीचेच स्थान आमचे आहे. आम्ही त्या परंपरेकरिता काय करीत आहोत ?

प्रकाशनाची आवश्यकता

या भाषेतील उत्तम साहित्याचा अनुवाद होऊन इतर भाषेमध्ये प्रकाशित होणे जरूर आहे. त्यामुळे वाचक वर्गास विशेष लाभ होईल. इकडे समाजामधील श्रीमंत वर्गांचे लक्ष्य जाणे जरूर आहे. इत्यलम् !